

VISHVPRABHA TRADING LIMITED

Regd. Off: Warden House, 340, J. J. Road, Byculla, Mumbai 400 008.

CIN: L51900MH1985PLC034965

Tel. (022) 2302 7900 Fax: (022) 2307 7231

Website: www.vishvprabhatrading.com

Email: cosec@vishvprabhatrading.com

August 24, 2018

To

The BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street MUMBAI-400001
Scrip Code: 512064

Sub: Publication of Notice of Board meeting in newspapers

Dear Sir/ Madam,

Please find enclosed newspaper cuttings for publication of notice of Board Meeting scheduled on to be held on Saturday, 01st September, 2018 in Financial Express and Mumbai Lakshwadeep.

You are requested to kindly take note of the above.

For Vishvprabha Trading Limited



Mitesh Thakkar
Director
DIN: 06480213



सेंट्रल बँक ऑफ इंडिया
Central Bank of India

1911 से आपके लिए "केन्द्रित" "CENTRAL" TO YOU SINCE 1911

Regional Office : Pune, Second Floor, 317, M.G. Road, Pune-1. Email : recvpunero@centralbank.co.in. Ph. : 020- 26054693

PUBLIC NOTICE FOR AUCTION THROUGH OPEN BID FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

The undersigned as Authorised Officer of Central Bank of India has taken over Possession of the following property/ies u/s 13(4) of the SARFAESI Act. Public at large is informed that public auction (under SARFAESI Act 2002) of the charged property/ies in below mentioned cases for realization of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS" & AS IS WHAT IS BASIS"

Name of Title Deed Holders / Borrowers/ Guarantors	Details of property	Date, Times & Place of Auction	Last Date of Submission of Bid	Reserve Price (RP)	Inspection Property Date
Borrower - Narayan Namdeo Pophale	Mortgage of plot no.17,Sai Homes,Old S.NO.358/1/1/3,New S.no78/1/1/3,NEHRU NAGAR ,Bijapur Road, Sholapur (Plot area-92.96 sq. meter and on that built up area 66.03 sq.meter) Property Owner - Narayan Namdeo Pophale	11/09/2018, 12.30 pm Place of Auction : Central Bank of India Bijapur Road Branch	10/09/2018 Till 5.00 PM Central Bank of India - Bijapur Road Branch	Rs.19.98 lakh EMD 10% of RP 2.00 lakh	6/9/2018 10.30 am to 4.30 pm
Borrower - Anil Dattatray Pansare	Flat at Serial No.13/7/B/17A/56,Flat no 11,second floor Raja Apartment Market Road Baramati Pune ,Area 649 sq.feet Property Owner - Anil Dattatray Pansare	27/09/2018, 12.30 pm Place of Auction : Central Bank of India, Khadki (Via Bigwan) Branch	26.09.2018 Till 5.00 PM Central Bank of India, Khadki (Via Bigwan) Branch	Rs. 14.00 lakh EMD 10% of RP 1.50 lakh	17/09/2018, 10.30 am to 4.30 am

TERMS AND CONDITIONS : 1) The auction through open Bid is being held on "AS IS WHERE IS BASIS" & "AS IS WHAT IS BASIS" 2) To the best of knowledge and information of the authorized officer, there is no encumbrance on any property. However, the intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of the properties put on auction and claims/rights/dues/affecting the property, prior to submitting their tender to the bank. 3) The interested bidders shall submit their EMD through Demand Draft in favour of Central Bank of India, Pune. 4) While submitting EMD(s) please enclose viz. i) Original Demand Draft; ii) Copy of Pan Card; iii) Proof of Identification (KYC) viz. self-attested copy of Voter ID Card / Driving License / Passport etc. A locked box is kept at our above mentioned office for dropping your Envelope containing EMD on or before due date as mentioned above. For any property related query you may contact Mobile No. as above, email ID recvpunero@centralbank.co.in, 5) Bidder who have submitted the bid form will be allowed to participate in the auction. If there are more than one eligible Bidder open auction will be conducted where the bidders can bid for higher amount and the highest bidder will be declared successful bidder and the EMD of unsuccessful bidders shall be refunded/returned on the same day. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, immediately but not later than the next working day after the acceptance of bid price by the Authorized Officer and the balance 75% of the sale price on or before 15th day of auction or within such extended period as agreed upon in writing and solely at the discretion of the Authorized Officer. In case of default in payment by the successful bidder within stipulated time, the amount already deposited shall be forfeited. 6) The purchaser shall bear the applicable stamp duties/transfer charges/fees, taxes etc. 7) The Authorized Officer has the right to accept or reject any or all offer(s) or adjourn / postpone / cancel the Auction without assigning any reason thereof.

STATUTORY NOTICE UNDER RULE 8(6) OF THE SARFAESI ACT, 2002

The borrower/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of the date of submission of bids, failing which the property will be auctioned/ sold and balanced dues, if any, will be recovered with interest and cost from borrowers and guarantors. They are also invited to take part in the bid.

Date : 22.08.2018
Place : Pune

AUTHORISED OFFICER
Central Bank of India

VISHVPRABHA TRADING LIMITED
CIN : L51900MH1985PLC034965
Regd. Office: WARDEN HOUSE 340, J J RD BYCULLA MUMBAI - 400 008
Email: cosec@vishvprabhatrading.com
Website: www.vishvprabhatrading.com

NOTICE

NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (hereinafter referred to as "Listing Regulations"), a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 1st September, 2018, inter alia, to approve the Notice of ensuing Annual General Meeting of the Company and all other matters contained therein including Director's Report of the Company for the Financial Year ended on 31st March, 2018 and Calendar of Event or E-voting for the purpose of ensuing Annual General Meeting and any other Business with the permission of chair.

Further, we wish to inform you that for the above purpose and in accordance with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company shall be closed for the designated persons from August 30th 2018 to September 4th 2018 (both days inclusive).

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.vishvprabhatrading.com and also on the website of the Stock Exchange, where the securities of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Vishvprabha Trading Limited
Sd/-
Mitesh Thakkar
Director
Mumbai
August 23, 2018

TRADEMARK ASSIGNMENT NOTICE,
MARK - SNOWIES

Under the Instructions of the Registrar of Trademarks, Chennai we hereby publish the Notice as under:-

- Application No : 1407335
- Date of Application : 20/12/2005
- Class : 30
- Mark : Snowies (Device)
- Applicant Name : Creamline Nutrients Ltd. (CNL)

The above Trademark 'SNOWIES' with its Registration No. 1407335 in Class 30 in the name of CNL (CIN:U15209TG1999PLC031718), having Registered Office at 1-11-252/11/1, Motilal Nagar, Begumpet, Hyderabad, Telangana - 500016, is assigned to Creamline Dairy Products Ltd. (CDPL), (CIN:U15201TG1986PLC006912), having Registered Office at D. No. 6-3 - 1238 / B / 21, Asif Avenue, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad, Telangana - 500082, (said assignment) by virtue of order dated 26/12/2007 of the High Court of Andhra Pradesh (Scheme of Amalgamation) in Company Petition Nos. 48 & 49 of 2007 connected with Company Application No. 287 / 2007.

The said assignment is for entering name of CDPL as the registered proprietor of the trademark 'SNOWIES' in the records of the Trademark Registry.

This notice is hereby given to the public to file objections to the said assignment. Any objections may be filed within 30 days from the date of this publication to the Trademark Registry Mumbai, Baudhik Sampada Bhavan, S.M. Road, Antop Hill Mumbai-400037.

Ramesh B Vishwanathula
401, G. K. S. Sowbhagya Apartments,
Vaninagar, Hyderabad, Telangana - 500047
(On behalf of Creamline Dairy Products Ltd.)

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

A.M. Corporation,
Thane (W).
Phone : 67311000.

Advait Advertising,
Thane (W).
Phone : 25345294 / 25380080.

Ashwini Communication,
Thane (W).
Phone : 2544 5007.

Mangal Advt & Consultancy,
Thane (W).
Phone : 2538 8134
Mobile: 9869197367

Sahil Advertising
Thane (W).
Phone: 25406749,
Mobile: 9223355732

Sarathi Enterprises,
Thane (W).
Phone : 25426604

Shireen Advertising,
Thane (W).
Phone : 25343648 / 25341538

Surbhi Advertising
Thane (W).
Phone: 67924448/9, 66743142

Swati Advertisers,
Thane (W).
Phone : 9820786203

Ad Junction,
Dombivli (E).
Phone : 0251-2862551
Mobile : 9870017985

Aries Media,
Dombivli (E).
Phone : 0251 - 2430030
Mobile : 9892333300

For Advertising in TENDER PAGES

Contact
JITENDRA PATIL
Mobile No.:
9029012015
Landline No. :
67440215

बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING

एक परिवार एक बँक

Head Office: LOKMANGAL, 1501, SHIVAJINAGAR, PUNE-5
Thane Zonal Office: B 37, Wagle Industrial Estate, Thane(W) - 400604
TELE- 022 - 25823040 FAX : 022 - 25828931
e-mail : cmmarc_tha@mahabank.co.in

PUBLIC NOTICE FOR SALE

OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK THROUGH E-AUCTION UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT (SARFAESI ACT), 2002

In exercise of powers conferred under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and Security Interest (Enforcement) Rules, 2002 and pursuant to the PHYSICAL POSSESSION of the secured assets of the borrower(s)/ mortgagor/s mentioned hereunder, the public and all concerned including the concerned borrowers/mortgagors, their legal heirs/ representatives, as the case may be are hereby informed that offers are invited by the Bank for purchase of the properties listed below.

Whereas the authorized officer of the bank has decided to sell the properties described hereunder below on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" under rules 8 & 9 of the said Act, through online public auction (E auction) on 10.9.2018 from 1.00 p.m. to 3.00 p.m. The last date for submission of online Bid is 4.9.2018 upto 5.00 p.m.

1. M/s.Guju Ads Private Ltd. with Kharghar Branch. Contact: 27745737/27745437/bom1276@mahabank.co.in; brmg1276@mahabank.co.in			
Borrower/s & Guarantor/s Name & Address			
1. M/s.Guju Ads Private Ltd., 5 th Floor, Kalpvruksh, RHB Road, Mulund (W), Mumbai - 400080			
2. Mr. Bhavesh Bhinde - 5 th Floor, Kalpvruksh, RHB Road, Mulund (W), Mumbai - 400080			
3. Mrs. Jayaben Bhinde - Flat No.9, 10, 11, Annex -1, Kailash Ashish Tower, Mulund (W), Mumbai - 400080			
4. Mrs.Jigna Bhinde - Flat No.9, 10, 11, Annex -1, Kailash Ashish Tower, Mulund (W), Mumbai - 400080			
Outstanding Amount	Rs.26083142.71 plus future interest @ 15.50 p.a. w.e.f 01.03.2014 plus other costs, charges and other expenses		
Total Due + Interest			
LOT NO.1	Reserve Price	EMD	
Office No.401, 4 th Floor, Kalpvruksha Premises Co-op. Society Ltd., C.S.No.1211, 1211/1-6, Near PK Road Municipal School, PHB Road, Village - Mulund (W), Tal - Kurla, dist - Mumbai - 400080 admg.516 sq. ft. Built up area	Rs.74,30,400/- (Rupees Seventy Four Lakhs Thirty Thousand and Four Hundred only)	Rs.7,43,040/- (Rupees Seven Lakhs Forty Three Thousand and Forty only)	
Date & Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			
LOT NO.2	Reserve Price	EMD	
Office No.102, First Floor, Kalpvruksha Premises Co-op. Society Ltd., C.S. No.1211, 1211/1-6, Near PK Road Municipal School, PHB Road, Village - Mulund (W), Tal - Kurla, Dist - Mumbai - 400080 admg. 555 sq.ft carpet	Rs.95,90,400/- (Rupees Ninety Five Lakhs Ninety Thousand and Four Hundred only)	Rs.9,59,040/- (Rupees Nine Lakhs Fifty Nine Thousand and Forty only)	
Date & Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			

2. M/s.Four P Brandom Pvt. Ltd with Nerul (West) branch Contact 27714044/ bom1482@mahabank.co.in			
Borrower/s & Guarantor/s Name & Address			
1. M/s.Four P Brandom Pvt. Ltd. - 5 th Floor, Kalpvruksh Building, R.H.B Road, Mulund (W), Mumbai - 400080			
2. Bhavesh Bhinde 3. Mrs.Jayaben Bhinde 4. Mrs.Jigna Bhinde			
All having address at 9, 10, 11 Kailash Ashish Tower, Dr.Ambedkar Road, Mulund (W), Mumbai - 400080			
5. M/s.Guju Ads Pvt. Ltd., 5 th Floor, Kalpvruksh, RHB Road, Mulund (W), Mumbai - 400080			
Outstanding Amount	Rs.46224078.52 plus interest @ 15.25 p.a. w.e.f 01.03.2014; And		
Total Due + Interest	Rs.11826003.00 plus interest @ 16.25 p.a. w.e.f. 01.03.2014 Plus costs, charges and other expenses		
LOT NO.3	Reserve Price	EMD	
Room Nos.9, 10 and 11, Kailash Ashish Baithi Chawl, near Kailash Ashish CHSL, situated on Dr.Ambedkar Road and Ganesh Gawade Road, Opposite Smita Society, Mirani Nagar, Near Kalidas Hall, Off P.K.Road in Mulund West, Mumbai - 400 080 admg. 660 sq.ft carpet	Rs.93,00,000/- (Rupees Ninety Three Lakhs only)	Rs.9,30,000/- (Rupees Nine Lakhs and Thirty Thousand only)	
Date & Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			

3. Pratiksha Enterprises, with Vashi Branch Contact 27825575/27822377/27825775 / bom353@mahabank.co.in; brmg353@mahabank.co.in			
Borrower/s & Guarantor/s Name & Address			
1. M/s.Pratiksha Enterprises - Proprietor - Mrs.Pratiksha Prakash Nalawade 1/22, Bhagwan Sadan Building, Station Road, Kalwa (West), Thane - 400605			
2. Mr.Pradeep Kashinath Nalawade 903, Manali CHS, Tata Colony, Navghar Road, Mumbai - 81			
Outstanding Amount	Rs.2,15,76, 859/- plus interest thereon @ 13.20 % w.e.f. 17.12.2016 plus costs, charges and other expenses		
Total Due + Interest			
LOT NO.4	Reserve Price	EMD	
Unit No.12, Ground Floor, Gala Udyog Co-operative Soc. Ltd., Kailash Commercial Complex, Hariyali Village, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 83 admg.920 sq.ft built up	Rs.1,14,66,000/- (Rupees One Crore Fourteen Lakhs and Sixty Six Thousand only)	Rs.11,46,600/- (Rupees Eleven Lakhs Forty Six Thousand and Six Hundred only)	
Date & Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			

4. M/s.Drishti Trade House with RAE Belapur branch Contact 27571606/ bom1292@mahabank.co.in			
Borrower/s & Guarantor/s Name & Address			
1. M/s.Drishti Trade House - Proprietor - Mr.Manoj P.Dharamani B-10, Basement of Nav Vyapar Bhavan Premises Co-op Soc. Ltd., 49, P/D'Mello Road, Masjid Bunder (East), Carnac Bunder, Mumbai - 400 009			
2. Ms.Payal Manoj Dharamani Flat No.503-B, Swami Jairamdas CHS., Plot No.575 (part), 576 (part), CTS No.177-B, Ramkrishna Chemburkar Marg, Near Chembur Police Station, Mumbai - 400 074			
3. Pushpa A Veerani and 4. Ajit Singh G Veerani Both residing at Flat No.303, Plot No.16-17, Om Nam Shivay Building, Mumbai - 400 071			

Outstanding Amount	1. Rs. 55019104.29 plus unapplied interest @ 13.90%pa w.e.f 1.4.2014 w.m.r		
Total Due + Interest	2. Rs. 1225676.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 27.3.2014 w.m.r		
	3. Rs. 7746344.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 21.4.2014 w.m.r		
	4. Rs. 3025000.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 8.5.2014 w.m.r		
	5. Rs. 3135831.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 2.6.2014 w.m.r		
	6. Rs. 3281000.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 10.6.2014 w.m.r		
	7. Rs. 3015905.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 10.7.2014 w.m.r		
	8. Rs. 2408487.00 plus unapplied interest @ 18.40%pa w.e.f 25.7.2014 plus other costs, charges and expenses		

LOT NO.5	Reserve Price	EMD	
Office No.B-10, Basement of Nav Vyapar Bhavan Premises Co-op Soc. Ltd., Cadastral Survey No.35, TPS 1, Final Plot No.49, Behind Iron Market, Opposite Petrol Pump, Elphinstone Estate, P/D'Mello Road, Masjid Bunder (East), Carnac Bunder, Mumbai - 400 009 admg. 300 sq.ft built up	Rs. 52,02,000/- (Rupees Fifty Two Lakhs and Two Thousand only)	Rs. 5,20,200/- (Rupees Five Lakhs Twenty Thousand and Two Hundred only)	
Date and Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			
LOT NO.6	Reserve Price	EMD	
Flat No.503, Fifth Floor, B Wing, Swami Jairamdas Shopping Centre, Swami Jairamdas Co-operative Housing Society Limited, Plot No.575 (P), 576 (P), CTS No.177 B, Opposite Basant Park, Near Chembur New Police Station, Mahul Road, Chembur, Mumbai - 400 071 admg. 700 sq.ft built up	Rs.1,19,10,000/- (Rupees One Crore Nineteen Lakhs and Ten Thousand only)	Rs.11,91,000/- (Rupees Eleven Lakhs and Ninety One Thousand only)	
Date and Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			

5. M/s. Saraswathi Industries - with, Kalyan Main Contact 95251-2213054/bom15@mahabank.co.in			
Borrower/s & Guarantor/s Name & Address			
1. M/s.Saraswathi Industries - Partners- Sunil Harishchandra Pandirkar, Sanchit Harish Shetty, Harpal Singh Khurana 104, Kanchan Industrial Premises CHSL, Village Mohli, Andheri Kuria Road, Sakli Naka, Mumbai Also having address at 1 st Floor, Plot No.7, Behind Rehmani Hotel, Kherani Road, Sakinaka, Mumbai - 400 072			
2. Mr.Sunil Harishchandra Pandirkar Flat No.5, Floor No.5, Wing A, Plot No.1369/7, Valmik Apartment, Marol Church Road, Nr.Sant John High School, Andheri East Mumbai			
3. Mr.Sanchit Harish Shetty - No.10, Chakravathy Iyengar Layout, 1 st Main, Sheshadripuram, Bangalore			
4. Mr.Harpal Singh Khurana (Proprietor of M/s.S Silk Mills) C302, 3 rd Floor, Orchide, Ever Shine Park, Prathamesh Complex, Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 53			
Outstanding Amount	Rs.5,78,74,105/- plus interest @ 11.95 % w.e.f.03.08.2017 plus other costs, charges and expenses		
Total Due + Interest			
LOT NO.7	Reserve Price	EMD	
Unit No.104, 1 st Floor, Kanchan Industrial Premises Co-op. Soc. Ltd., Sakinaka Telephone Exchange Road, near Corporation Bank, Opp. Crescent Business Park, behind Telephone Exchange, Off Andheri Kuria Road, Sakinaka in Kuria (W), Mumbai - 400 072 admg. 3420 sq. ft. built up area	Rs.3,37,31,500/- (Rupees Three Crores Thirty Seven Lakhs Thirty One Thousand and Five Hundred only)	Rs.33,73,150/- (Rupees Three Lakhs Seventy Three Thousand One Hundred and Fifty only)	
Date and Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			
6. M/s.V.P Engineering - with, Seawoods Branch 022-27703260/bom1553@mahabank.co.in			
Borrower/s & Guarantor/s Name & Address			
1. M/s. V. P. Engineering Plot No. 977, Kedupada, Kalamboli, Navi Mumbai 410 218 Partners and Guarantors			
1. Mr. Thaloinikara Lonappan Paul, Flat No. 701, Sakhu CHS, Plot No. 22, Sec. 44A, Nerul, Navi Mumbai 400 706			
2. Mr. Xavier Joseph Mullor, Plot No. 977, Kedupada, Kalamboli, Navi Mumbai 410 218			
Outstanding Amount	Rs. 4,92,22,774.01/- plus unapplied interest and other expenses w.e.f. 01.04.2014		
Total Due + Interest			
LOT NO.8	Reserve Price	EMD	
Residential Flat No.701, situated at 7 th floor, Building known as "Sakhu CHSL", Plot No.22, Sector No.44A, Karave, Nerul, Navi Mumbai. admg. 1134.40 sq. ft (built up area)	Rs.97,41,443/- (Rupees Ninety Seven Lakhs Seventy One Thousand Four Hundred and Forty Three only)	Rs.9,74,144/- (Rupees Nine Lakhs Seventy Four Thousand One Hundred and Forty Four only)	
Date and Time of Inspection of the Property - 31.8.2018 from 11.00 a.m to 4.00 p.m			

IMPORTANT TERMS & CONDITIONS:

- The properties are being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and the E-Auctions will be conducted "On Line" on <https://www.bankauctions.com>. The auctions will be conducted through the Bank's approved service provider M/s C1 India Pvt. Ltd., Gulf Petro Chem Building, Building No. - 301, 1st Floor, Udyog Vihar Phase - 2, Gurgaon, Haryana, Help Line No. +91-0124-4302020 / 2021/ 2022/2023/2024/2025,+91-9821690968, Help Line e-mail ID: support@bankauctions.com, Tender Document containing e-auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available on websites: a. <http://www.bankofmaharashtra.in/propsale.asp> b. <http://eprocure.gov.in/cppp> c. <https://www.bankauctions.com> Separate bid form to be submitted for each Lot.
- For details in this regard, kindly contact Chief Manager - CMARC, Thane, email: cmmarc_tha@mahabank.co.in - Mobile No.9423015264 / Tel. No.022-25835287. Intending purchasers may also contact the respective branches on the contact given above for any queries.
- To the best of knowledge and information of the Authorized Officers, there are no encumbrances on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property put on auction and claims / rights / dues / affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorized Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. The encumbrances/charges best known to Authorized Officer in respect of the following Lots: Lot No. 4: Gala Udyog Premises Co-op. Society Ltd have informed vide their letter dated 23.1.2018 that dues of Rs.10,65,023/- are outstanding as on 23.1.2018 against BMC Property tax and Maintenance charges etc. Lot No. 5&6: Sale is subject to the outcome of S.A. 90/2018 pending before DRT II, Mumbai. Lot No. 7: Sale is subject to the outcome of S.A. 421/2018 pending before DRT II, Mumbai. Society vide their letter dated 1.6.2018 has informed that the outstanding dues as on 30.6.2018 are Rs. 32,47,662/- Intending purchasers may carry out further enquiries pertaining to the above encumbrances/charges.
- The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT / RTGS in the Account No. 60242913097, Name of the A/c: AUTHORIZED OFFICER AND CHIEF MANAGER, ASSET RECOVERY CELL, THANE, Name of the Beneficiary: Bank of Maharashtra A/c. PROPERTY LOT NO. & NAME OF THE BORROWER (as the case may be) IFS Code:MAHB0000088 or by way of demand draft drawn in favour of Bank of Maharashtra - PROPERTY LOT NO. & NAME OF THE BORROWER (as the case may be), AND on any Nationalized or scheduled Bank, payable at THANE.
- Simultaneous to submission of EMD, bidders are required to be registered with the service provider i.e. M/s C1 India Pvt Ltd, Gurgaon. E-mail ID is absolutely necessary for the intending Bidder as all the relevant information and allotment of ID & password by service provider may be conveyed through e-mail.
- The intending bidder should submit the evidence of EMD deposit like UTR number along with Request Letter for participation in the E-auction, and self-attested copies of (i)Proof of Identification (KYC) viz. Voter ID Card / Driving License / passport etc. / Current Address - Proof for communication, (iii)PAN Card of the bidder, (iv)valid e-mail ID, (v)contact number (Mobile / Landline) of the bidder etc. to the Authorized Officer of Bank of Maharashtra, Thane Zone on or before 4.9.2018, time 5.00 p.m. Scanned copies of the original of these documents will also be submitted to e-mail id displayed above.
- Names of the Eligible Bidders, will be identified by Bank of Maharashtra to participate in online - auction on the portal <https://www.bankauctions.com>. M/s. C1 India Pvt Ltd., will provide User ID and Password after due verification of PAN of the Eligible Bidders.
- It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, immediately on acceptance of bid price by the Authorized Officer i.e. on 11.9.2018 and the balance of the sale price on or before 15th day of sale i.e. on or before 25.9.2018 or within such extended period as agreed upon in writing and solely at the discretion of the Authorized Officer. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money already deposited and qualified bidder will be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim / right in respect of property / amount.
- The prospective qualified bidders may avail online training on e-Auction from M/s. C1 India Pvt Ltd, prior to the date of e-Auction. Neither the Authorized Officer nor Bank of Maharashtra, nor M/s. C1 India Pvt Ltd, will be held responsible for any Internet Network problem / Power failure / any other technical lapses / failure etc. In order to ward-off such contingent situation the interest bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction.
- The purchaser shall bear the applicable stamp duties/participating stamp duty/transfer charges, registration charges, fee etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes, rates, assessment charges, fees, society charges, MIDC dues etc. owing to anybody.
- The Authorized Officer / Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn / postpone/cancel the e-auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for.
- The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).
- The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
- Bid form without EMD or with below EMD amount shall be rejected summarily.
- This notice is also being published in vernacular language. The English version shall be final if any question of interpretation arises.
- This publication is also a statutory 15 days notice to the borrowers/mortgagors and guarantors of the above loans under Rule 9(1) of the SARFAESI Act 2002 about the holding of the e-auction sale of the secured assets for recovery in the accounts of M/s. Guju Ads, M/s. Four P Brandom, V.P.Engineering, Drishti Trade House, Pratiksha Enterprises and Saraswati Industries

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE U/S 9(1) SARFAESI ACT, 2002

The borrowers / guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of auction, failing which the property will be auctioned / sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

Sd/-
Chief Manager & Authorised Officer,
Bank of Maharashtra, Thane

Place: Thane
Date : 21/08/2018

VALIANT COMMUNICATIONS LTD.
CIN: L74899DL1993PLC056652
Regd Office: 71/1, Shivaji Marg, New Delhi-110015
Phone: +91-11-25928415, Fax: +91-11-25434300
Email: investors@valiantcom.com, Web: www.valiantcom.com

NOTICE

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the members of the Valiant Communications Limited ("the company") will be held on **Friday 28th September, 2018 at 9:30 a.m. at 96/4, Post & Village, Tikri kalan, New Delhi- 110041** to transact the business specified in the Notice of AGM which has been emailed/dispached by 21/08/2018. The Register of Members and the Share Transfer Books will remain closed from Saturday, 22nd September, 2018 to Friday, 28th September, 2018 (both days inclusive) for the purpose of AGM. In terms of Section 108 of Companies Act, 2013 & applicable rules

मुंबई, गुरुवार, दि. २३ ऑगस्ट २०१८

बोधकथा

मांजराच्या गळ्यात घंटा

एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायाला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिरिकटे आदी वस्तूंचे ते ताव मारायचे. अशा खाद्यदंडांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदाराचे विचार केला की या उंदरांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल. हा विचार करत दुकानदाराचा एक दिवशी एक मांजर दुकानात आणला. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांना मांजराचा कायमचा बंदोबस्त करण्याचे उरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलावली. सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायला कस हा कुणालाच समजेना. थोड्या वेळाने एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायांनी अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच तो आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरुण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.

सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागल्या की घंटा जाईल आणि आपण सावध ठरणे तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांना स्वतःच्या हुशारीचा फार अभिमान वाटला. तेवढ्याच एका म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणारे कोण ? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घालली.

उपदेश :- अमलता न घेणारा उपाय कुचकामी ठरतो.

मुलांचे विनोद

निकाल सुधारेल

मुख्याध्यापक : शिक्षक बंधूंना! आपल्या शाळेतील शिक्षक हरिभाऊ निवडणुकीकरता उभे आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना मत द्यायचे आहे, एवढेच नव्हे तर त्यांचा प्रत्येक शाळेत जाऊन फिरविले कर करायचा आणि त्यांना निवडून आणून विधान परिषदेत पाठवून द्यायचे आहे. **एक शिक्षक :** सर ! पर त्यामुळे आपल्या शाळेचा काय फायदा होईल ? **मुख्याध्यापक :** त्यामुळे आपल्या शाळेचा निकाल सुधारेल.

आसंय

कोलेस्ट्रॉल मित्र आणि शत्रूही

कोलेस्ट्रॉल हे नाव ऐकताच हृदय धडधडत. कारण हृदयाशी संबंधित आजार डोळ्यांपुढे नाचू लागतात. पण कोलेस्ट्रॉल हा घटक शरीराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतो. शरीरात याचे प्रमाण असंतुलित झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल शरीराच्या प्रत्येक पेशीसाठी आवश्यक घटक आहे. कोलेस्ट्रॉलशिवाय शरीर हार्मोन्स तयार करू शकत नाही. त्याचप्रमाणे किट्टिमिन डीची निर्मिती व स्नायू तंतूंचे संरक्षण लवचक करू शकत नाही.

कोलेस्ट्रॉल मेणाप्रमाणेच टणक असते. ते रक्तात मिसळून धमण्यांद्वारे शरीरात वाहते. शरीरात ५ प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. कायलो मायक्रोन, व्हीएलडीएल (ज्येरीलो डॅंसीटी लिपो प्रोटीन), आयडीएल (इंटरमिडीयरी डॅंसीटी लिपोप्रोटीन), एलडीएल (लो डॅंसीटी लिपोप्रोटीन) आणि एचडीएल (हाई डॅंसीटी लिपोप्रोटीन).

कोलेस्ट्रॉलची गरज का ?



कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात महत्त्वाचे हार्मोन्स बनतात. हे शरीराचे संरक्षणपासून संरक्षण करते. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात बायल एसिडची निर्मिती होते. आतड्यांतून वसा शोषणासाठी त्याची मदत होते. कोलेस्ट्रॉल हाडांच्या विकासामाठी मदत करणारा विटमिन डीची निर्मिती करण्यात मदत करते. याशिवाय स्नायू तंतूंच्या संरक्षक पेशींच्या निर्मितीत मदत करते. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असणाऱ्यांना बरिविध आजारांना सामोरे जावे लागते.

कोलेस्ट्रॉल धोकादायक केव्हा असते ?

कोलेस्ट्रॉलचे एक निश्चित प्रमाण शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. पण रक्तातील याचे प्रमाण २५० मिलीग्रॅम प्रति डेसीलीटर किंवा यापेक्षा जास्त होणे धोकादायक होऊ शकते. धमण्यांमध्ये जास्त कोलेस्ट्रॉल जमल्याने रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात व हृदयासंबंधीत आजार उद्भवू शकतात.

वेडकाची गंमत-जंमत

पारूस पडू लागला की ज्युरिसिक काळात शोभतील अशा प्रकारचे प्राणी बाहेर पडू लागतात. पण त्याला बायरायचे नाही, ते काही डायनोसॉर नाहीत. हे आहेत वेडूक. पण त्यांचे अस्तित्वात मात्र ज्युरिसिक काळाच्या अंतिम टप्प्यापासून म्हणजे फार वर्षांपासून या पृथ्वीवर आहे. अंतांकिटका वगळता सर्वच भागांत त्यांचे वास्तव्य आहे. जगात त्यांच्या चार हजारहून जास्त जाती आहेत. ज्यामध्ये एक सेंटोमीटर लांबीचा गोवट फ्रांग लिटर लीफ फ्रांग ते तीस सेंटोमीटर लांबीचा सर्वात मोठा वेडूक गोलिथ्र फ्रांगही आहे. ज्याचे वजन साडेतीन किलोग्रॅमपेक्षा जास्त असते.



शालेय विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान

अहमदनगर, दि. २० : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी २८ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ही चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी सांगितले. २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान रोज एका विषयाचा पेपर होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दरवर्षी प्रगती चाचण्या घेण्यात येतात. पहिलीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येत नाही मात्र अन्य दोन संकलित मुल्यापनाच्या चाचण्या घेतल्या जातात. पायाभूतची चाचणी साधारणतः जुलै महिन्यात घेणे अपेक्षित होती. परंतु काही तांत्रिक आडवणीमुळे यंदा ही चाचणी २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे. बालभारतीचे संचालक सुनिल मगर यांनी सांगितले. शिक्षक भारती संघटनेने त्यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, २८ ऑगस्ट रोजी पहिली ते आठवीची मराठी विषयाची चाचणी होणार आहे, २९ व ३० रोजी अनुक्रमे गणित व इंग्रजीची चाचणी होईल. तर ३१ जुलै रोजी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची चाचणी होईल. केंद्रस्तरावर पाच दिवस आधी तर शाळा स्तरावर दोन दिवस आधी या चाचणीच्या प्रसूतिका देण्यात येणार आहेत. या परीक्षेदरम्यान शिक्षणाधिकार्यांनी रोज किमान चार शाळांना भेटी देऊन त्यांच्याबाबतची माहिती आपल्या लॉगिनकरून भरावयाची आहे. सर्व वर्गशिक्षकांनी साधारण अठवडाभरात पेपर तपासून महा स्टुडंट एंपच्या सहाय्याने एॅन्ड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांविषयी गुण अपलोड करायचे आहेत, अशी माहिती सुनिल मगर यांनी दिली.

तुका म्हणे

हागे आलों कोणी म्हणे बुडलिया। तेणें कितो तया बाळ चढें।। तुझी तंव भार वेतला सकळ।। आश्यासिलों बाळ अभयकरें।। धु।। भुकेलिया आस दावितां निर्धार।। कितो होय धीर समाधान।। तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी।। उजवा काचवटीं दंडवत।।

जुकेची आशा भागविली तर त्याला कितो समाधान होईल ! देवा, तुमच्यामुळे आम्हाला बळ येते. तुमच्यामुळे आम्हाला जगण्याची आशा वाटते. या बद्दल आम्ही तुम्हाला दंडवत घालायचे म्हणजे तुम्ही चिंतामणी द्यायचा आणि आम्ही त्याच्याबद्दल काच द्यायची असा प्रकार होईल. परमेश्वराच्या असौम्य कुपेची शब्दशः परतफेड केवळ अशक्य होय. परमेश्वराची निष्काम भावनेने भक्ति करायची आणि परमेश्वरा बद्दलची कृतज्ञता काही लाभलोभामुळे व्यक्त करायचा प्रयत्न करून अवलक्षण दाखवायचे या दोन्ही बाबी योग्य नव्हते. परमेश्वर हा सर्वांचा ज्ञाता असल्यामुळे तो त्याचे कर्तव्य बजावीत असतो व आपण निष्काम भावनेने, उतराई होण्याची भावना न ठेवता त्याला भजत राहवे.

लेडिज स्पेशल

मिक्सरचा वापर

स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या उपकरणांची योग्य हाताळणी कशी करायला हवी आणि त्यांची निगा कशी राखावी, यासाठी मिक्सराला सध्या खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाक पूर्णच होऊ शकत नाही. तो विघडल्यास फारच पंचाईत होते. मिक्सर वापरताना काय करावू ? मिक्सर अशा ठिकाणी ठेवावा, जिथे आपल्याला काम करणे सोपे जाईल. मिक्सर भांडी अगदी घट्ट करून मगच तो सुरू करावा. भांड्यामधून वाटण काढताना हलक्यादम मिक्सर बंद करावा. मग त्या भांड्यात दाट किंवा चमचा घालावा. मिक्सरचा वापर सतत करू नका. त्यामुळे मोटार जळू शकते. चाईच्या वेळी मिक्सर सावधपणे हाताळावा. वेळच्या वेळी मिक्सर पुसल्याने स्वच्छ राहते, गंज लागत नाही, हाताळणे सोपे जाते.

लज्जतवार मेणू

चविष्ट छोले

साहित्य :- २५० ग्रॅम कावुली चणे, १/२ चमचा खायचा सोडा, मोट चवीनुसार, चिंचेचा गर १ चमचा. छोल्यासाठी साहित्य :- तिखट, जिरे, काळे मिरपूड, सुंठ-ओंब्याची पूड, धने पूड, दालचिनी पूड, लवंगाची पूड, मोठी वेलची पावडर, या सर्वांना १/२-१/२ चमचा घेऊन एकत्र करावे. कृती :- कावुली चण्यात छाय्याचा सोडा घालून ८ तास भिजवत ठेवावे. नंतर कुकरामध्ये गळेपर्यंत शिजवावे. शिजल्यावर त्यात मोट, चिंचेका कोळ, पाणी व छोल्याचा मसाला घालून ५ मिनिट शिजवून घ्यावे. छोले तयार आहे, या छोल्यांना पोळी किंवा ब्रेड सोबत सर्व्ह करावे.



भविष्य

मेष

आर्थिक मदत मिळेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मनाला देखील प्रसन्न वाटेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य सांभाळावे. काहीना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहिल. आनंदी व आशावादी राहिल.

मिथुन

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. कामाचे नियोजन अचूक ठरेल.

कर्क

नवीन हितसंबंध निर्माण होतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल. मनाला देखील प्रसन्न वाटेल. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.

तुला

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचे मनोभेद्य वाढविणारी एखादी घटना घडेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल.

वृश्चिक

अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.

कुंभ

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचे मनोभेद्य वाढविणारी एखादी घटना घडेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल.

मकर

अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.

कुंभ

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचे मनोभेद्य वाढविणारी एखादी घटना घडेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल.

मीन

अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाचे नियोजन अचूक ठरेल. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.

स्वखर्चाने बसवलेले मीटरचे पैसे परत करण्याचा निर्णय

पुणे, दि. २० : स्वखर्चाने नेट मीटर बसविलेल्या ग्राहकांना महावितरणने मीटरचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महावितरणकडून मीटरचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तेवढी रक्कम संबंधित ग्राहकांच्या बिलातून वळती करून घेणार आहे. राज्यातील सौरऊर्जा प्रकल्प उत्पादकांचा मेळवा नुकताच झाला. त्यामध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय लटपटे यांनी ही माहिती दिली. रूफटॉप सोलर एर्जी प्रकल्प राबविण्याच्या ग्राहकांना महावितरणने नेट मीटर उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु, महावितरणकडून राज्यातील एकाही ग्राहकाला हे नेट मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी ग्राहकांना बाजारातून ते विकत घेऊन बसवावे लागत होते. तसेच, बाजारातून मीटर खरेदी केल्यानंतर त्यांची तपासणी महावितरणने मोफत करून देणे अपेक्षित असताना, त्यासाठी सुद्धा शुल्क आकारले जात होते.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्ष्मी'

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझ्या अशिलाने आम्हांस मौजे भाईदर (पू.), अशिलाने रोड, येथील साई सुंदरम को. ऑप. ही. सो. लि., या संस्थेमधील सदसिनका क्र. ३१११ चे टायटल सर्टिफिकेट देण्यास सांगितले आहे. सदर सदसिनके मेसर्स संजय विल्डर्स व श्री. अरुणकुमार नंदलाल बगडा यांच्या दरम्यान झालेला दिनांक २०/०७/१९८१ चा मुळ करारनामा गहाळ झाला आहे. तरी सदर सदसिनकेवर करारनाम्यावर कुणाचाही हक्क, हितसंबंध, करारनामा, कर्क, वारसा हक्क, वगैरे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत लेखी, योग्य त्या कागदपत्रासह, ऑफीस क्र. २, १ ला माळा, नू शांती गंगा अपार्टमेंट, भाईदर (पूर्व) ता. व जि. ठाणे ४०११०५ येथे कळवावे. दिलेल्या मुदतीत कळविण्यात न आल्यास कुणाचीही हक्क नाही असे समजून घ्यावे. टायटल देण्यात याची नोंद घ्यावी. कळवावे. दिनांक: २३/०८/२०१८ अॅड. जॉन ए. राईगिस

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, कुमारी मोना कमल लखानी (ऊर्फ श्रीमती) प्रमत्त प्रेम देवानी) यांचे फ्लॅट क्र. बी-१०३, १ला मजला, किशोर नगर वी इमारत को-ऑप. ही. सो. लि., जमीन सर्व्हे क्र. १४६३ ते १४६९, स्ट्रीट क्र. ४, टीपीएस २, गा. को.पै, को.पै कॉलनी, ठाणे पूर्व-४००६०३ येथील मासूमसॅटमेंट अधिकाराची मी चौकशी करीत आहे. मालकांनी माझ्याकडे असे प्रस्तुत केले आहे की, सदर फ्लॅट विल्डर मे. श्री गजानन होर्डींग प्रा. लि. यांनी श्री. प्रभाकर ए. नागरीकर यांना विक्री केला होता. सदर श्री. प्रभाकर नागरीकर यांनी सदर फ्लॅट श्रीमती संगीता कुमारी यांना विक्री केला होता. तसेच श्रीमती संगीता कुमारी यांनी सदर फ्लॅट श्री. जयामदास अदानी यांना विक्री केला होता. विद्यमान मालकांनी सदर फ्लॅट श्री. जयामदास अदानी यांच्याकडून खरेदी केला आहे. मालकांनी माझ्याकडे असे प्रस्तुत केले आहे की, सदर फ्लॅट विल्डर मे. श्री गजानन होर्डींग प्रा. लि. यांनी श्री. प्रभाकर ए. नागरीकर यांना विक्री केला होता. तसेच श्रीमती संगीता कुमारी यांनी सदर फ्लॅट श्री. जयामदास अदानी यांना विक्री केला होता. विद्यमान मालकांनी सदर फ्लॅट श्री. जयामदास अदानी यांच्याकडून खरेदी केला आहे. विद्यमान मालकांनी माझ्याकडे असे प्रस्तुत केले आहे की, खालील नमुद मूळ दस्तावेज झालेला दि. ०६.१०.१९८७ रोजीचा मूळ विक्री करारनामा, (२) श्री. प्रभाकर ए. नागरीकर व श्रीमती संगीता कुमारी यांच्यादरम्यान दि. ०२.०३.२०१९ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (५) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (६) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (७) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (८) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (९) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१०) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (११) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१२) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१३) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१४) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१५) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१६) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१७) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१८) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (१९) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२०) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२१) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२२) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२३) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२४) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२५) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२६) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२७) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२८) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (२९) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३०) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३१) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३२) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३३) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३४) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३५) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३६) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३७) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३८) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (३९) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४०) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४१) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४२) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४३) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४४) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४५) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४६) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४७) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४८) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (४९) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (५०) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (५१) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (५२) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान निष्पादित दि. १२.११.१९९२ रोजीचा मूळ विक्री करारनामा; (५३) कुमारी के. पामनानी व श्री. आनंदराम टी. तलवंडी यांच्यादरम्यान नि